




दरवर्षी कार्डद्वारे होणारे हे व्यवहार वाढतच आहेत. त्या अनुषंगाने कार्ड वापरकर्त्यांची कार्ड व्यवहाराची सुरक्षितता वाढविण्यासाठी रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या दिशानिर्देशानुसार ज्या ग्राहकांनी ०१-०१-२०१९ पासून एकही ECOM व्यवहार केलेला नाही अशा ग्राहकांचे ECOM व्यवहार बंद करण्यात आलेले आहे. जर ग्राहकांना आपले ECOM व्यवहार चालू करावयाचे असल्यास

१) Google Play Store वर Sarvatra Cardsafe app द्वारे आपण आपले ECOM व्यवहार चालू करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेले screenshot बघा.



२) आपल्या शाखेत संपर्क साधून आपण आपले ECOM व्यवहार चालू करू शकतात.



डिजिटल व्यवहारामध्ये वापरात असलेल्या वेगवेगळ्या पेमेंट चॅनल ची थोडक्यात माहिती जाणून घेऊ यात. यामध्ये खालीलप्रमाणे चॅनल उपलब्ध आहेत.

- १) ECOM
- २) POS
- ३) IMPS
- ४) UPI

१) ECOM

इलेक्ट्रॉनिक वाणिज्य , अर्थात इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा इ-कॉमर्स म्हणजे इंटरनेट द्वारे उत्पादन आणि सेवांची करता येणारी खरेदी आणि विक्री होय. यात एका व्यापार्या ने दुसऱ्या व्यापार्यासोबत केलेल्या इलेक्ट्रॉनिक वाणिज्याला बिझनेस-टु-बिझनेस इलेक्ट्रॉनिक वाणिज्य म्हणतात. बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कधी कधी सर्वासाठी खुले असते , तर कधी विशिष्ट व्यापार्यांपर्यंत सिमित असते. एका व्यापार्याने आपल्या ग्राहकाबरोबर केलेल्या बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्याला बिझनेस-टू-कंझुमर इलेक्ट्रॉनिक वाणिज्य म्हणतात. अमेझॉन.कॉम सारख्या कंपन्या अशा प्रकारे बी-टू-सी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य करतात. ऑनलाइन खरेदीच्या वेळेस ग्राहक विक्रेत्याच्या संगणकाशी इंटरनेटद्वारे थेट संपर्कित असतो. त्यात अन्य घटकांची मध्यस्थी नसते. खरेदी आणि विक्री या प्रक्रिया पूर्णपणे इंटरनेटवरच पार पडतात.

२) POS

POS म्हणजे Point of Sale. POS मशीन द्वारे आपण ATM, Debit किंवा Credit कार्ड द्वारे कोणत्याही व्यक्तीकडून किंवा व्यक्तीला payment घेवू किंवा देऊ शकतो. यात आपल्याला रोख रक्कम ठेवण्याची गरज नसते.



३) IMPS

यात एका बँक खात्यातून दुसऱ्याच बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाइलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. IMPS चा वापर २४ तासात कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. या सेवेचे व्यवस्थापन NPCI द्वारे केले जाते.

IMPS व Mobile Banking सुविधा Android मोबाइलवर वापरण्यासाठी जळगाव जनता बँकेचे app Google Play Store वर उपलब्ध आहे. JJSB app वापरण्यासाठी आपल्या शाखेला संपर्क साधावा.



४) UPI (Unified Payment Interface)

UPI ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे अनेक बँकांच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल ॲप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयीस्कर पैसे पाठविणे, रक्कम भरणे, खरेदी एकाच ठिकाणी एकाच ॲप मध्ये उपलब्ध होते. सोबतच यामध्ये peer to peer रक्कम जमा करण्याची पद्धत ज्यामध्ये सोयीनुसार नियोजित दिवशी आणि गरजेप्रमाणे रक्कम पाठवली जाते. यूपीआय वापरण्यासाठी आपणास ATM कार्ड ची गरज असते.